

Technocraft Industries (India) Limited

Registered Office: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252

E-mail: investor@technocraftgroup.com;

website: www.technocraftgroup.com

October 30, 2019

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051 BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Name: TIIL

Script Code: 532804

Sub: News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results to be held on November 14, 2019.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai

Company Secretary



THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD. Regd. Office: Ocean House, 134- A, Dr. A.B. Road, Worli, Mumbai-400 018 CIN NO.: L35110MH1948PLC006472

Tel. No.: +91 (22) 66613000; Fax No.: +91 (22) 24925900

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 08, 2019 inter-alia, to take on record the unaudited financial results (provisional) of the Company for the guarter and half year ended September 30, 2019

These details are also available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company website (URL: www.greatship.com/press_releases.html)

For The Great Eastern Shipping Co. Ltd.

Jayesh M. Trivedi President (Secl. & Legal) & Company Secretary Email: shares@greatship.com Date : October 25, 2019 Web: www.greatship.com



Registered Office:
Surya Towers, Ground Floor, 104, Sardar Patel Road,
Secunderabad-500003. Tel:27848479/27844086
Facsmile:+91 40 27846849, Email: info@vijaytextiles.ir Website: www.viiavtextiles.in CIN: L18100TG1990PLC010973

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is hereby given that the meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, the 14th November 2019, to consider and approve the Un-Audited Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2019.

The said notice may be accessed on the Company's website at www.vijaytextiles.in and also on the BSE website at www.bseindia.com

Place: Secunderabad Date: 25-10-2019

For Vijay Textiles Limited Sd./- S. Nagarajan Company Secretary



Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 93 Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com website: www.technocraftgroup.com NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 14, 2019, inter- alia to consider and approve the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended September 30, 2019.

This intimation is also available on the website of the Company at www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited Sd/

Place: Mumbai Date: October 26, 2019

REPRO INDIA LIMITED

Regd. Office: 11th Floor, Sun Paradise Business Plaza, B Wing, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 13. Tel: +91-22-71914000 Email: info@reproindialtd.com Fax: +91-22-71914001 Website: <u>www.reproindialtd.com</u> CIN: L22200MH1993PLC071431

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 & Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, November 4, 2019, at 11:30 a.m. at 12th Floor, Sun Paradise Business Plaza, B Wing, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013, interalia, to consider, approve and take on record, the Un-Audited Financial Results of the Company along with the Limited Review Report for the second quarter and half year ended September 30, 2019.

Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the shares of the Company as already intimated was remain closed for all the Directors / KMPs / Designated Employees / Connected Persons from October 1, 2019 till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges i.e. November 6, 2019 (both days inclusive).

Further, pursuant to the Code of Conduct of the Company, under SEBI (Prohibition of Inside

The information contained in this notice is also available on the website of the Company at www.reproindialtd.com and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com For Repro India Limited

Vinod Vohra

Place : Mumbai Date : October 25, 2019

Samriddhi

Neeraj Rai

Company Secretary

A Mahindra Group Company

MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

(Formerly known as EPC INDUSTRIÉ LIMITED)

Registered Office: Plot No. H - 109, MIDC, AMBAD, NASHIK - 422 010.

Website: www.mahindrairrigation.com, Email: info@mahindrairrigation.com, CIN - L25200MH1981PLC025731 Tel: 91 253 2381081/82, Fax: 91 253 2382975

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2019 (Rs. in Lakhs)

II .				Stant	aaione			Consolidated			
Sr.		Qı	ıarter End	ed	Six Mont	ns Ended	Year Ended	Quarter	Ended	Six Months Ended	Year Ended
31. No.	Particulars	30-Sep-19	30-Jun-19	30-Sep-18	30-Sep-19	30-Sep-18	31-Mar-19	30-Sep-19	30-Jun-19	30-Sep-19	31-Mar-19
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	6,515.22	5,371.77	5,644.02	11,886.99	10,904.15	26,111.53	6,515.22	5,371.77	11,886.99	26,111.53
2	Net Profit for the period before Tax	585.80	316.76	83.21	902.56	288.70	1,694.07	580.25	310.30	890.55	1,679.11
3	Net Profit for the period after Tax	375.79	218.42	57.71	594.21	204.20	1,144.39	370.24	211.96	582.20	1,129.43
4	Total Comprehensive Income for the period	367.55	220.19	50.66	587.74	199.30	1,136.97	362.00	213.73	575.73	1,122.01
5	Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	2,774.78	2,774.78	2,771.19	2,774.78	2,771.19	2,774.78	2,774.78	2,774.78	2,774.78	2,774.78
	Reserves as per Balance Sheet of previous accounting year	-	-	-	•	-	12,237.51	•	-	-	12,222.55
7	Earnings per share of Rs. 10/- each*										
	Basic	1.35	0.79	0.21	2.14	0.74	4.13	1.33	0.76	2.10	4.07
	Diluted	1.35	0.78	0.21	2.13	0.73	4.11	1.33	0.76	2.09	4.05

* Earnings per share for the interim period is not annualised.

- 1 The above standalone and consolidated financial results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on October 25, 2019.
- 2 The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the website https://www.bseindia.com and on the Company's website www.mahindrairrigation.com.

For and on behalf of Board of Directors

Consolidated

Place: Nashik Ashok Sharma Date : October 25, 2019 **Managing Director**



Phoenix ARC Private Limited

Regd. Office: 5th Floor, Dani Corporate Park, 158, C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400098 Tel: 022- 6849 2450, Fax: 022- 6741 2313. Email: compliance@phoenixarc.co.in Website: www.phoenixarc.co.in CIN: U67190MH2007PTC168303

Extract of unaudited financial results for half year ended September 30, 2019

	Extract of unaudited infancial results for fian	year ended 5		mount (Rs. in Lakhs)
Sr. No.	Particulars	Half Year ended September 30, 2019 (Unaudited)	Half Year ended September 30, 2018 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2019 (Audited)
1	Total Income from Operations	9,556.40	10,084.83	19,153.96
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	624.74	7,305.76	12,269.91
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	624.74	7,305.76	12,269.91
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	77.36	5,055.69	8,967.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	73.04	5,051.04	8,958.27
6	Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10 per share)	16,800.00	16,800.00	16,800.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	28,170.87	24,225.27	28,132.47
8	Net Worth	44,970.87	41,025.27	44,932.47
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	65,969.49	53,441.78	63,813.47
10	Debt Equity Ratio	1.47	1.30	1.42
11	Earnings per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations): 1. Basic 2. Billytod	0.05 0.05	3.01 3.01	5.34 5.34
40	2. Diluted		3.01	
12	Debenture Redemption Reserve	386.99	-	386.99
13	Debt Service Coverage Ratio	0.09	0.16	0.33
14	Interest Service Coverage Ratio	1.21	5.28	3.87

Notes:

- 1) The above results have been reviewed and recommended for Board approval by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at the meeting held on October 24, 2019. The results have been subjected to "Limited Review" by the statutory auditors. The Ind AS compliant financial results pertaining to the corresponding half year ended 30 September 2018 have not been subjected to a limited review
- or audit by our statutory auditors. The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with National Stock Exchange of India Limited under Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the websites of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the Company at
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited and can be accessed on www.nseindia.com
- The Company has elected to exercise the option permitted under Section 115BAA of the Income Tax Act, 1961, as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Company has recognised provision for income tax for the half year ended September 30, 2019 and re-measured its deferred tax assets basis the rate prescribed in the said section. The full impact of this change has been recognised in
- the Statement of Profit and Loss for the half year ended September 30, 2019. 5) Figures for the previous year have been regrouped wherever necessary to conform to current period/year presentation.

By order of the Board of Directors For Phoenix ARC Private Limited

Sd/-

Director

Venkattu Srinivasan Director



HDFC Asset Management Company Limited

A Joint Venture with Standard Life Investments

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 6631 6333 • Fax: 022 6658 0203 E-mail: shareholders.relations@hdfcfund.com • Website: www.hdfcfund.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019**

₹ (in Crore)

				. (51515)	
Particulars	Quarter Ended September 30, 2019	Half year Ended September 30, 2019	Quarter Ended September 30, 2018	Half year Ended September 30, 2018	
Tartional	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	
Total income from operations	498.00	1,002.39	480.36	951.59	
Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	427.53	857.45	297.21	591.85	
Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	427.53	857.45	297.21	591.85	
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	368.24	660.03	205.91	411.17	
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	367.55	656.10	206.22	411.39	
Equity share capital	106.30	106.30	106.17	106.17	
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2019		2,964	1.43	'	
Earnings per share (of ₹ 5 each)					
Basic (₹):	17.32	31.05	9.71	19.42	
Diluted (₹):	17.27	30.96	9.69	19.36	

- The above results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on October 25, 2019. The results have been subjected to Limited review by the Statutory Auditors of the Company.
- Effective April 01, 2019, the Company has adopted Ind AS 116 Leases and applied it to all lease contracts existing on April 01, 2019 using the modified retrospective method. Consequently, the cumulative adjustment has been taken to retained earnings on the date of initial application i.e. April 01, 2019. Based on the same and as permitted under the specific transitional provisions in the standard, the Company is not required

On transition, the adoption of the new standard resulted in recognition of Right-of-Use asset (ROU) of ₹ 114.93 Crore (including ₹ 2.96 Crore reclassified from other non-financial assets) and a lease liability of ₹ 125.23 Crore. The cumulative effect of applying the standard resulted in ₹ 8.63 Crore (net of taxes) being debited to retained earnings. The effect of this adoption is not material to the profit for the period and earnings

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.hdfcfund.com

Milind Barve | Managing Director

Place: Mumbai | Date: October 25, 2019

Tel. 91 22 22851656; Fax: 91 22 22851657

The Supreme Industries Limited

CIN: L35920MH1942PLC003554 Regd. Office: 612, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 Website: www.supreme.co.in; E-mail: investor@supreme.co.in;



Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half year ended 30th September 2019 (Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

	Quarte	r ended	Half yea	r ended	Previous year ended
Particulars	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	31.03.2019 (Audited)
Total income from operations	127144	132124	270830	266715	561977
Net Profit before exceptional Item and tax	12553	16280	25262	30843	59719
Net Profit before tax	12553	16280	25262	36431	66438
Net Profit after tax	13957	10728	22671	24360	44863
Total Comprehensive income	13880	10705	22535	24321	44627
Equity Share Capital (Face Value Rs. 2)	2541	2541	2541	2541	2541
Other Equity					212856
Earning per share (before exceptional item and tax thereon) - basic & diluted (Rs.)	10.99	8.45	17.85	16.07	31.57
Earning per share (after exceptional item and tax thereon) - basic & diluted (Rs.)	10.99	8.45	17.85	19.18	35.32

NOTES:

Place : Mumbai

Dated: 25th October, 2019

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.supreme.co.in.
- 2. The Company sold 93500 MT of Plastic goods and achieved net product turnover of Rs. 1255 Crores during the 2nd quarter of the current year against sales of 83175 MT of Plastic goods and achieved net product turnover of Rs. 1228 Crores in the corresponding quarter of previous year achieving volume and product value growth of about 12 % and 2 %, respectively. The Company sold 206928 MT of Plastic goods and achieved net product turnover of Rs. 2673 Crores during the 1st half year of the current year against sales of 183080 MT and net product turnover of Rs. 2544 Crores in the corresponding half year of previous year achieving volume and product value growth of about 13 % and 5 %, respectively.
- 3. The Board of Directors has considered the payment of interim dividend for the financial year 2019-20 @ 200 % i.e. Rs. 4/- per share of Rs. 2/- each and will be paid to the shareholders on the shares held as on the record date i.e. 5th November, 2019.

4. Key Standalone Financial Information : (₹ in La					
	Quarter ended		Half year ended		Previous year ended
Particulars Particulars	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	31.03.2019 (Audited)
Total income from operations	127714	133120	271396	267708	563247
Net Profit before tax	12064	16962	23477	37965	67678
Net Profit after tax	13468	11410	20886	25894	46103

5. The above financial results have been reviewed by the Audit Committee on 24th October, 2019 before being approved by the Board of Directors at its meeting held on 25th October, 2019.

For The Supreme Industries Limited

Sd/-B. L. Taparia

Chairman (DIN No. 00112438)

Chandan Bhattacharya Mumbai, October 24, 2019

ज्याअर्थी.

Date: 26/10/2019 Advocate, High Court, Mumba Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E),

premises is clear and marketable.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients (1) MR. DHIREN RAMNIKLAL PANCHMIA & (2) MRS. HEENA DHIREN PANCHMIA are the Coowners in respect of the Residential Premises bearing Flat No. A/2, located on the Ground Floor of the Building known as Mulund Chandanbala Co-operative Housing Society Ltd;. (Registration No BOM/HSG/T/9161 YEAR 1981 dated 04/11/1981) (hereinafter referred to a u4/11/1981) (hereinatter reterred to a "the said Society") situated at Murar Road, Mulund (West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 126 to 130 incorporated in Share Certificate No. 26 (hereinafter referred to as "the said Shares"). The available document in respect of the said Premises is Agreement dated 26th February 1993 executed between MRS. KRISHNABEN HARISH CHANDAN and (1) MR. DHIREN RAMNIKLAL PANCHMIA & (2) MRS. HEENA DHIREN PANCHMIA i.e. my

All the Original Documents executed prior The bright of the said Agreement dated 26" February 1993 in respect of the said Premises are lost / misplaced and even after the diligent search the same are not traceable. The said Society and my clients are also not having the photocopies of any of the Document/s executed prior to the said Agreement dated 26" February 1993, in their records. If any person/s/ Bank/ Financial Institutions is having custody of any of the Documents executed prior to the said Agreemen executed prior to the said Agreement dated 26" February 1993 or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect thereof, including but not limited either by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and liseases. icense, right of way, easement, tenancy occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession of original title deeds or encumbrance howsoever, family arrangement/ settlement, decree o order of any court of law, contracts, mortgage/agreements, development right or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary. evidence at my address mentioned below vithin 14 (fourteen) days from the date o within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall become obvious that no such claims or demands exist in respect of the said Premises or any part thereof, and the same, if any, have been released relinquished and treated as waived and abandoned to all intents and purposes and the sale will be completed without reference to any such claims. Mumbai, Dated this 26th day of October

VIKAS THAKKAF Advocate of High Court 5, 3rd Floor, Building No A-14, Anu CHSL, Govardhan Nagar, L.B.S Marg, Mulund (West), Mumbai - 400 080.

PUBLIC NOTICE

2019

Notice is given to all concerned that Mr. Ashok Dullabhdas Newaskar i owner of Office Unit No. 102 in "Ravi Kiran Estates Pvt. Ltd." at Link Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai 400058, CTS No. 668.

MRS. ARUNA D. TEJWANI har purchased the said Office Unit from M/SRAVIKIRAN ESTATE PVT. LTD. vide Agreement to Sale executed on 30.11.1992. M/S AIR PAC EXPORTS had ourchased the abovesaid Office Unit fron MRS. ARUNA D. TEJWANI vide Agreement for Transfer dated 27.08.1999.

MR. ASHOK DULLABHDAS NEWASKAR had purchased the abovesaid Office Unit from M/S AIR PAC dated 04.09.2004. However, the aforesaid Agreement to Sale dated aforesaid Agreement to Sale dated 30.11.1992 and an Agreement for Transfer dated 27.08.1999 alongwith share certificate in respect of the abovesaid Office unit are lost by MR. ASHOK DULLABHDAS NEWASKAR, sole owner of the abovesaid Office Unit. All the PERSONS having ANY CLAIM and/or objection in respect thereof by way. and/or objection in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge trust, inheritance, possession, lease, lier or otherwise howsoever are requested to within 15 days from the date hereof failir which, the claim or claims if any, of successon or persons will be considered to the considered have been waived and/or abandoned and M R . A S H O K . D U L L A B H D A S NEWASKAR will not be liable for an such transaction done by any person in respect of the abovesaid Office unit, the said transaction will not be binding on M.R. A.S.H.O.K. D.U.L.A.B.H.D.A.S. NEWASKAR.

Adv. Ajaykumar P. Maroo B-1201, Anmol CHS. Ltd. S.V.Road, Goregaon (w) Mumbai-400104 Mob.: 982105552 Place: Mumbai Date: 26.10.2019

जाहीर सूचना

श्री. सुरेश गोपाळ चव्हाण हे न्यु एकत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, फ्लॅट क्र.२०२, ५१, टीपीएस रोड, राम मंदिर रोड, बाभई, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ या सोसायटीचे सदस्य व रहिवासी यांनी सोसायटीकडे सुचित केले आहे की, अनुक्रमांक ४६ ते ५० (रु.५०/ – प्रत्येकी) धारक मुळ भागप्रमाणपत्र क्र.१० हरवले/गहाळ झाले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्ससंदर्भात तारण, मालकी हक्क, भाडेपट्टा, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात त्यांचे दावा पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खाली दिलेल्या पत्त्यावर कळवावे. जर १५ दिवसांत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास दावा त्याग केला आहे असे समजले जाईल आणि सोसायटीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली

दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणानंतर मुळ भागप्रमाणपत्र रद्द ठरवले जाईल आणि जर कोणी व्यक्ती मुळ भागप्रमाणपत्रामार्फत व्यवहार करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या जोखिम, मुल्य व परिणामावर करावा आणि सोसायटी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

> न्यु एकता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

दिनांक: २६.१०.२०१९

इलाहाबाद बैंक 🛦 ALLAHABAD BANK

(A Govt. of India Undertakir थिकत मालमत्ता व्यवस्थापन शाखाः ७, रेड क्रॉस प्लेस, कोलकाता-७००००१.

दर.क्र.:०३३–२२३११४७१. फॅक्स:०३३–२२३१२४३०. ई–मेल:br.recoverykolkata@allahabadbank.ir

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१))

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत **अलाहाबाद बँके**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०६.०७.२०१७ रोजी मागणी सचना वितरीत केली होती. त्य सूचनेनुसार कर्जदार मे. स्टाईलीश प्रिकास्ट प्रायव्हेट लिमिटेड, १०, डॉ. राजेंद्र प्रसाद सरानी, २र त्यांचे जामिनदार श्री. <mark>किशन मह्न, श्री. गणेश बगरी, श्री. शंकर लाल झावर, श्री. मनिष जैन, श्री.</mark> योगेश बगरी व मे. शुभकामना विनीमय प्रा.लि. (कॉर्पोरेट जामिनदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसात देय रक्कम **रु.१०,०१,४९,४२२.६२ (रुपये दहा कोटी एक लाख एकोणपन्ना**स हजार चारेशे बावीस आणि पैसे बासष्ट फक्त) तसेच पुढील व्याज व शुल्क जमा करण्यास सांगण्या

कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार/जामिनदार व सर्वसामान जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(X सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा <mark>२५ ऑक्टोबर, २०१९</mark> रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **अलाहाबाद बँक** यांच्याकडे दि.३०.०६.२०१७ रोजी देय रक्कम **रु.१०,०१,४९,४२२.६२ (रुपये दहा कोटी एक लाख एकोणपन्नार** हजार चारशे बावीस आणि पैसे बासष्ट फक्त) आणि तसेच 0१.०७.२०१७ पासून त्यावरील व्याज शुल्क व खर्च जमा करावे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भार कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णनः

१) श्रीमती पुष्पादेवी एस. मळ्ळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, नमह शिवाय, सव्हें क्र.४००, ४००/१, ४००/२, प्लॉट क्र.१६ व १७, क्षेत्रफळ ७५ चौ.मी. (बिल्टअप), गाव चेंबूर. तालुका व जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जागेरे सर्व भाग व खंड याचे तत्सम तारण

दिनांक: २५.१०.२०१९ ठिकाण: मुंबई

प्राधिकत अधिकारी अलाहाबाद बँक

ख्य कार्यालय: २, नेताजी सुभाष रोड, कोलकाता-७००००१

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय)

मुदतवाढ सूचना ई निविदा सूचना क्रमांक २८/२०१९-२०२० (मुंबई) करिता

दिनांक १३/१०/२०१९ रोजी दैनिक प्रहार, मुंबई, दैनिक फ्रिप्रेस जनरल, मुंबई, दैनिक नव भारत, दैनिक प्रातःकाल, दैनिक लक्षदीप, या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील निविदा सूचनेतील खालील कामाच्या निविदा संकेतस्थळावर उपलब्धतेचा व सादर करणेचा कालावधी वादविणेबाबन मदनवाद देण्यान येन आहे

ı		34 4
	अ.क्र.	कामाचे नाव
		डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील निवासी विभागातील टप्पा क्र.२ मध्ये ४ घमीप्रदि क्षमतेचे
١		मल:निरन्तारण प्रक्रिया केंद्र बांधणे.

आता उपरोक्त कामाच्या ई-निविदा दिनांक १९/११/२०१९ पर्यंत महामंडळाच्य http://www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक निविदा धारकांनी सदर कालावधीमध्ये निविदा भराव्यात

ज्या निविदा धारकांनी यापूर्वी आपली निविदा भरली असेल अथवा अपलोड केली असेल त्यांनी निविदेमध्ये बदल करुन किंवा बदल न करता सदर निविदा पुन्हा भरणे आवश्यक आहे. याची कृपया नोंद घ्यावी, अशा कंत्राटदारांनी शुद्धिपत्रकानंतर जर निविदा पुन्हा भरली नाही अथवा अपलोड केली नाही तर त्यांचा देकार सदर स्पर्धात्मक निविदेतून आपोआप बाद होईल.

सदर निविदा सूचनेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड

CIN:L24239MH1964PLC012971

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०९९ दूर::(९१-२२) २८२६६०००, फॅक्स: (९१-२२) २८२६७३३७ ई-ਸੇਲ:investorpghh.im@pg.com, www.pg.com/en_IN

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली, अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांर्न प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

				-	
फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ट	क्रमांक	शेअर्सची
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
०००२१४९३	विजय सबाजी देसाई	५७३	५५५४६	५५५६०	94

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्य वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणतार्ह दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड करिता ठिकाण : मुंबई फ्लेविआ मचाडो दिनाक : २५ ऑक्टोबर, २०१९

TO WHOMSOEVER IT MAY CONCERNED

Not to enter any Registered Agreement/ Deeds with regards Flat No. 4, 2nd Floor, Govind Smruti, Ashok Chakravorty Road, Kandivali (East), Mumbai 400101 (herein after referred to as 'said Premises') owned by Shri Rajesh L. Shah residing at 1/4, Juhu Gulmohar CHS Ltd. Road No.1, JVPD Scheme, Mumbai 400 049., and Shri Hemchand R. Shah residing at Plot No.8, Andheri CHS Ltd. 3rd floor, V. P. Road, Andheri East, Mumbai 400 058

With regard to the said premises Contempt Petition bearing No.156 of 2019 is filed against Mr. Kedar Gavankar herein for violating and / or frustrating the order dated 14th June 2018 passed by His Lordship Mr. Justice Ketkar in Civil Writ Petition No.6159 of 2018, thereby committing contempt of this Honble Court by not handing over the peaceful and vacant possession of the flat no.4, second floor, Govinc Smruti, Ashok Chakraborty Road, Kandivali East, Mumbai 400 101 to the undersigned, who are the owners of the said premises

We the undersigned came to know that the said Mr. Kedar Gavankar is likely to sell the said premises despite the fact that undersigned are the owners of the said premises and the matter is subjudiced before the Hon'ble High Court, Bombay, therefore any person/s enter in to any Registered Agreement/ Deeds with regards to the said premises in that event the said Registered Agreement/ Deeds shall be treated as null and void and in that event the undersigned being the owners of the said premises will not be held responsible for the same

Thanking You Raiesh L Shal Hemchand R Shah

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN: L28931MH1984PLC267130 नोंदणीकृत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०९९. दूर.:(९१-२२) २८२६६०००, फॅक्स: (९१-२२) २८२६७३३७

ई–ਸੇਲ: investorgil.im@pg.com, www.pg.com/en_IN

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरवली, अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फालिआ	भागधारकाच नाव	ויודי	ાવાશાષ્ટ	क्रमाक	शअसचा
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
0880	शशिकांत रघुनाथ कुलकर्णी (मयत) / अनिता शशिकांत कुलकर्णी	0880	७४३२७१	083300	900
				_	

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

दिनांक : २५ ऑक्टोबर, २०१९

जिलेट इंडिया लिमिटेड करिता घनश्याम हेगडे



मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: पेनिन्सुला स्पेंटा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३. दूर.:०२२-६६१५४६५१; वेबसाईट:www.morarjee.com; ई-मेल:coporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

सूचना अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९, ३३ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिका करिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष, कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांचे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन मालमत्ता आणि दायित्वे विचारात घेणे व मान्यता देण्याकरिता सोमवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.morarjee.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता सही 🖊

तन्मय भट

कंपनी सचिव

दिनांक : २५ ऑक्टोबर, २०१९ ठिकाण : मुंबई

गौरव मर्कटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, टॉवर २बी, वन इंडियाबुल्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००१३. द्र.:०२०-४५४०४०००, सीआयएन: एल७४१३०एमएच१९८५पीएलसी१७६५९२. ई-मेल: cs@gmlmumbai.com वेबसाईट: www.gmlmumbai.com

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवषाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

५० रा उनर, १०११ राजा राजरार ना तिनाहा न जानन राजरा	an orangina	14 (114 111-474)	ना जाहनारर
			(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले संबंधित ३ महिने
तपशील	30.09.7099	30.09.7089	३०.०९.२०१८
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२२०५.६३	(११.९१)	५३९.४४
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२२०५.६३	(११.१६३)	७३९.४४
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६५७.२२	(४७८.५४)	১६.३४७
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१६५६.०५	(१७.१७४)	১६.۶४७
समभाग भांडवल	20000.00	20000.00	20000.00
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	१०१६४२.६६	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
अ) मूळ	ξ3.0	(87.0)	0.30
ब) सौमिकृत	ξ5.0	(85.0)	0,₹७
	^		

टीप: अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली o सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. **ब**) त्रैमासिक व अर्धवार्षिक ात्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gmlmumbai.com वेबसाईटव रपलब्ध आहे. **क)** वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले होते आणि २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत गन्य करण्यात आले.

संचालक मंडळाच्या वतीने व करित मोहन लाल जै

डीआयएन:000६३२४0

जाहीर सूचना

दिनांक: २४.१०.२०१९

ठिकाण: नोएडा, भारत

सी.एस.क्र.७३२ व ७३३, गिरगाव विभाग, ११२ व ११०, आर्देशिर दादी स्ट्रीट, व्ही.पी. रोड, सी.पी. टॅंक-४००००४, नानावटी इमारत व गणेश भुवन म्हणून ज्ञात, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर येथील मालमत्तेचा पुर्नविकास. मे. ॲटलस इन्फ्राटेक प्रा.ति. यांच्या मालकीची मालमत्ता, ज्यांना वर नमुद केलेल्या मालमत्तेचा पुर्नविकास करण्याचा अधिकार आहे. वर नमुद केलेल्या संरचनेचे वहिवाटदार/ भाडेकरूंची यादी खालीलप्रमाणे:-

भाडेकरू व वहिवाटदारांची यादी सी.एस. क्र.७३२

	इमारत क्र.११२ प्रभाग क्र.डी-१५५३					
अ. क्र.	भाडेकरू/वहिवाटदारांची नावे	मजला	खोली दुकान क्र.	वापर		
१	श्री. किशोरीदेवी भगवती पांडे	तळ	१	अनि.		
2	श्री. किशोरीदेवी भगवती पांडे	तळ	2	नि		
αv	श्री. दत्ताराम धोंडू रामाणे आणि श्री. सुरेश धोंडू रामाणे	तळ	æ	नि		
8	श्री. प्रभूदास एम. शेठ	तळ	Х	नि.		
प	श्री. सरोज रामकर पांडे आणि श्री. रामकर बी. पांडे	१ला	ч	नि.		
६	श्रीमती सयरकुंवर धनसिंग चरण श्री. धनसिंग चरण	१ला	<u>६</u> ६ए	नि.		
v	स्व.श्रीमती चंद्रभागा ए. पारेख आणि श्री. महेंद्र ए. पारेख (टी) श्री. महेंद्र ए. पारेख (ओ)	श्रा	y	नि.		
٥	श्रीमती मधु रमेश शाह	२रा	۷	नि.		
९	श्रीमती चंपाबेन दुधानी (टी) श्री. गणपतलाल एम. शाह (ओ) आणि श्रीमती सुशीला जी शाह (ओ)	३रा	९,१०	नि.		
१०	श्री. प्रमोदचंद्र एन. शाह आणि श्रीमती अनुसूर्य पी. शाह			6		
	श्री. नयमीस पी. शाह	४था	११,१२	नि.		

भाडेकरू व वहिवाटदारांची यादी सी.एस. क्र.७३३

	इमारत क्र.११० प्रभाग क्र.डी-१५५४					
अ. क्र.	भाडेकरू/वहिवाटदारांची नावे	मजला	खोली दुकान क्र.	वापर		
१	श्री. प्रभूदास एम. शेठ	तळ	१	अनि.		
3	श्री. सरोज आर. पांडे आणि श्री. रामकर बी. पांडे	तळ	2	अनि.		
3	श्री. प्रभूदास एम. शेठ	तळ	æ	नि.		
8	श्री. विलास के. सावंत (टी) श्री. विलास के. सावंत आणि श्री. अमन व्ही. सावंत (ओ)	तळ	8	नि.		
G	श्री. ललित पी. शेठ	तळ	५	नि.		
Ę	श्री. प्रभुदास एम. शेठ	तळ	Ŗ	नि.		
૭	श्री. हिरालाल के. कोरी आणि श्रीमती भानमती एच. कोरी	तळ	y	नि.		
6	श्री. प्रभूदास एम. शेठ	तळ	आरयुएस	नि.		
९	स्व. श्रीमती वनिलला रामदास मर्चंट आणि श्री. गौतम सुरेंद्र शाह (टी) श्री. गौतम सुरेंद्र शाह (ओ)	१ला	۷	नि.		
१०	स्व.श्रीमती वनिलला रामदास मर्चंट आणि श्री. गौतम सुरेंद्र शाह (टी) श्री. गौतम सुरेंद्र शाह (ओ)	१ला	८ए	नि.		
११	श्रीमती सुशीला एस. मुथा	१ला	९	नि.		
१२	श्री. शांतीलाल के. मुथा	१ला	१०	नि.		
१३	श्री. मुकेश जी. गांधी	श्रा	११	नि.		
१४	श्री. मुकेश जी. गांधी	श्रा	११ए	नि.		
१५	श्री. नरेश बी. जैन	श्रा	१२	नि.		
१६	श्रीमती मनोरमा एस. पाठक	श्रा	१३	नि.		
१७	श्री. सुधीर एच. मेहता	३रा	१४,१५,१६	नि.		
१८	श्री. सुधीर एच. मेहता	३रा	१४ए	नि.		
१९	श्रीमती ताराबेन हरिकसनदास मेहता	४था	१७	नि.		
२०	श्रीमती ताराबेन हरिकसनदास मेहता	४था	१७ए	नि.		
२१	श्रीमती निर्मलादेवी एन. शर्मा	४था	१८	नि.		
			`			

जर कोणा व्यक्तीस वर नमुद यादीच्या पुर्नविकासास आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आमच्याकडे मे. ॲटलस इन्फ्राटेक प्रा. लि.

पत्ताः ॲटलस रॉयल ए विंग, तळ मजला कार्यालय क्र.३, इमारत क्र.३५डी/८,

१०, १०ए, तात्या घारपुरे पथ, मुगभाट क्रॉस लेन, गिरगाव, मुंबई-४००००४.



टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. **दूर:** ४०९८२२२२, **फॅक्स:** २८३६७०३७, **सीआयएन क्र.:**एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल: investor@technocraftgroup.com, वेबसाईट: www.technocraftgroup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २६ ऑक्टोबर, २०१९

सही/-निरज राय कंपनी सचिव



Tips Industries Limited

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052. Tel No. 91-22-66431188, Email: response@tips.in Fax No.: 91-022- 66431189 Website: www.tips.in

NOTICE

CIN: L92120MH1996PLC099359

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 6, 2019 at the registered office of the Company, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended September 30, 2019

A copy of the Notice is available on the website of the Company at www.tips.in, and also available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com

For Tips Industries Limited S/d-

Place: Mumbai Date: October 25, 2019

030902000002238

Bijal R. Patel Company Secretary

इंडियन ओव्हरसीज बॅक न्यु मरीन लाईन शाखा-मर्चंट चेंबर, तळमजला, एस.एन.डी.टी. युनिव्हेंसिटी समोर, न्यु मेरीन लाईन्स, मुंबई–४०००२०. दूर.:२२१९७२०१–१३ **ई–मेल:** iob<mark>0301@iob.i</mark>n

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदारांना मागणी सूचना

ठिकाण प्रति,	ाः मुंबई	दिनांक: २४
अ.क्र.	कर्जदार (नाव व पत्ता)	
٩.	पी.व्ही. मेहता ॲण्ड कं. (कर्जदार/तारणकर्ता)	
	३१४, लोटस हाऊस, ३३–ए, न्यु मरीन लाईन्स, मुंबई–४०००२०.	
₹.	श्रीमती लञ्जा पी. मेहता (जामिनदार)	
	१०४, प्लेझंट पार्क, ६५ पेड्डर रोड, मुंबई-४०००२६.	
मा. महोव	ोद्य	
संदर्भ:	इंडियन ओव्हरसीज बँक, न्यु मरीन लाईन शाखेसह तुमची ऋण सुविधा	

ऋण खात्यामधील थकबाकी रकमेसह कर्ज सुविधेचे तपशिल खालीलप्रमाप सुविधेचे व्याजाचा दर (थकबाकी २२.१०.२०१९ रोजी सीसी मर्यादा स्वरूप व्याजासह) व उर्वरित एकूण देय* (रू.) (₹.) कार्यचलीत भांडवल उद्देशा 30,00,000 व्याजाचा दर १४.४५% आणि 30,38,339/-करिता स्पष्ट रोख कर्ज दंडात्मक व्याज २%. उर्वरित (रुपये सदोतीस लाख

तम्ही, आमच्या बँकेचे वर नमद कर्जदारांनी आमच्या न्य मरीन लाईन शाखेतन खालील ऋण सविधा घेतल

एकतीस फक्त) 'रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत वरील नमुद तारखेपासून १४.४५% करारदरानुसार पुढील व्याज आणि उर्वरित गसिकासह २% दराने दंडात्मक व्याज देय राहील

मासिकासह

चौतीस हजार तिनशे

ऋण सविधा वर नमद कर्जदार क्र.१ यांच्या नावे तारण स्वरुपात खाली नमद मालमत्ता प्रतिभत करण्यात आर्ल होती. अ.क्र. २ मध्ये नमुद जामिनदार यांच्या नावे मालमत्तेचे तारणाद्वारे प्रतिभूती दिली आहे. नुमच्याद्वारे निष्पादीत विविध दस्तावेजांमार्फत खालील व्यवहाराअंतर्गत वेळोवळी दायित्वातील पोहोच पावती तुम्हाला दिलेली आहे

उपरोक्तप्रमाणे वरील ऋण सुविधा खालीलप्रमाणे बँकेच्या नावे प्रतिभूत करण्यात आली: अ. प्रतिभूतीचे स्वरुप प्रतिभूतीचे तपशिल (ठिकाण, चतु:सिमा, ४ बाजुंचे एकूण मर्यादेवर

क्र.	(तारण/गहाणवट)	परिमाण आणि मालकाचे नाव संपुर्ण वर्णनासह द्यावे)
٩.	तारण	खासगी खोली क्र.१, बिल्टअप क्षेत्र सुमारे ४६.३८ चौ.मी., तळमजला, शांती सदन
		इस्टेट, दिनबाई टॉवर समोर, मिर्झापूर, अहमदाबाद-३८०००१.
		चतुःसिमाः पुर्वेस- सब प्लॉट क्र.६ ची मालमत्ता, पश्चिमेस- सब प्लॉट क्र.४ ची
		मालमत्ता, उत्तरेस- खासगी खोली क्र.१चा प्रवेश रस्ता; दक्षिणेस- सीटी सर्व्हें
		क्र.२६७३ धारक मालमत्ता

मुद्दल रक्कम व नियमानुसार व्याज भरणा करण्यात तुम्ही कसूर केलेली असल्याने तुमचे कर्ज खाते **भारतीय** रिझर्व्ह बँकेच्या निर्देशन व मार्गदर्शनानुसार ३१.०१.२०१९ पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही वारंवार विनंती व मागणी केल्यानंतरही तुम्ही थकबाकी कर्ज तसेच त्यावरील

विविध वर नमूद प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत ऋण सुविधेसंदर्भात तुम्हाला अ.क्र.१ वर नामित कर्जदार यांनी तुमचे दायित्व पूर्ण करण्यात तुम्ही कसूर केली आहे आणि तुमचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत केले आहे, आम्ही तुम्हाला अ.क्र.१ येथे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उपकलम (२) अन्वये आमचे अग्रीम रक्कम भरण्यास तुम्हाला येथे सूचना देत आहोत आणि सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत वर नमूद तारखेपासून उर्वरित मासिकासह चक्रवाढप्रमाणे १४.४५% आणि दंडात्मक व्याज २% दरान पुढील व्याजासह वरील रकाना १ मध्ये दिल्यानुसार रक्कम **रू.३७,३४,३३१ (रुपये सदोतीस लाख चौतीस** हजार तिनशे एकतीस फक्त) ही रक्कम बँकेकडे पूर्णपणे जमा करावी.

वर नमुद जामिनदार क्र.२ यांनी सदर कर्ज सुविधेच्या प्रतिभूती बाबत वर नमुद मालमत्ता देऊन आणि कर्जदाराद्वारे घेतलेल्या ऋण सुविधेकरिता भरणा/हमीसाठी प्रतिभूती दिली होती. विविध वर नमूद प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत ऋण सुविधेसंदर्भात वर नामित कर्जदार यांनी तुमचे दायित्व पूर्ण करण्यात तुम्ही कसूर केली आहे म्हणून हमीनुसार आमच्याकडे रक्कम भरण्याचे दायित्व तारणकर्ता/जामिनदार यांचे आहे म्हणून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत तुम्ही क्र.२ यांच्या समोर दिलेल्या हमी आणि मान्य दरान उर्वरित मासिकासह चक्रवाढप्रमाणे १४.४५% आणि दंडात्मक व्याज २% दराने पुढील व्याजासह वरील रकाना १ मध्ये दिल्यानुसार रक्कम रू.३७,३४,३३१ (रुपये सदोतीस लाख चौतीस हजार तिनशे एकतीस फक्त) ही रक्कम बँकेकडे पूर्णपणे जमा करावी. तुम्हाला सल्ला आहे की, कर्जदाराच्या दायित्वास ामिनदाराचे दायित्व विस्तारीत करावे.

आम्ही पुढे कर्जदार नामे अ.क्र.१ आणि तारणकर्ता/जामिनदारांना, ज्यांनी सरफायसी कायदाअंतर्गत अंमलबजावणी असलेले बिगरशेत प्रतिभूती दिली आहे असे नामे अ.क्र.२ यांना सूचना देत आहोत की, रक्का जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज व खर्चासह संपूर्ण रक्कम जमा न केल्यास सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ४ अन्वये आम्ही आम्हाला असलेले काही किंवा सर्व अधिकारांचा वापर करू.

कृपया नोंद असावी की, कर्जदार व जामिनदार हे पुढील व्याज व शुल्क इत्यादीसह संपूर्ण रक्कम भरण्या

वेगवेगळेपणे किंवा संयुक्तपणे पात्र आहेत. कृपया नोंद असावी की, पूर्णपणे रक्कम जमा होईपर्यंत प्रत्येक ऋण सुविधेकरिता वर नमूदप्रमाणे दराने व्याज

तुम्हाला येथे सूचित करण्यात येत आहे की, सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (१३) अन्व आमच्या पूर्वपरवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूत मालमत्तेच्या हस्तांतरणास तुम्हाला रोखण्यात येत आहे. कृपया नोंद असावी की, सदर कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन/

अपूर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये दंडात्मक गुन्हा ठरेल. 0. अ.क्र.२ अंतर्गत संदर्भीत जामिनदारांनी सदर कर्जदारांच्या कर्जाकरिता वैयक्तिक हमी दिली आहे आणि म्हणून आम्ही सल्ला देत आहोत की, आमच्या मागणीनुसार सर्व रक्कम जमा करावी अन्यथा तुमच्याकडून वेगवेगळेपणे रक्कम जमा करण्याची अधिकार आहे तसेच तुमच्या वैयक्तिक हमीवर आधारीत आमचे देयके

वसुलीसाठी कायद्यानुसार तुमच्याविरोधात कारवाई केली जाईल. तुम्हाला सुचना देण्यात येत आहे की, विहित वेळेत तुमचे खाते नियमीत न केल्यास आणि बँकेद्वारा तुम्हाला आरबीआयच्या मार्गदर्शनानुसार ऐच्छिक कसुरदार म्हणून घोषित केल्यास तर वसूलीकरिता बँकेकडे उपलब्ध सर्व कायदेशीर प्रक्रिया करण्याव्यतिरिक्त तुमचे नाव, पत्ता, कसूरीचे तपशिल, देयके इत्यादीसह

२. आम्ही तुम्हाला सल्ला देत आहोत की, सदर सूचना ही कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आहे आणि तुमच्याद्वा देय असलेले रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्याच्या आमच्या अधिकारासह तसेच वरील सर्व देयके वसूली करिता आमच्याकडे असलेले अन्य इतर अधिकारानुसार आहेत.

वृत्तपत्रात तुमच्या छायाचित्रासह प्रसिध्द केले जाईल.

१३. प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

सही /

प्राधिकृत अधिकार्र इंडियन ओव्हरसीज बँव

